



---

## Yash Management & Satellite Ltd.

Date: 24<sup>th</sup> January, 2026

To,  
**The Manager**  
The Corporate Relationship Department,  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai- 400001

**Scrip Code: 511601**

**Sub: Submission of Newspaper Cutting related to extract of Un-audited Standalone & Consolidated Financial results for the 3<sup>rd</sup> Quarter ended 31<sup>st</sup> December' 2025.**

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 (1) (a) of SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper cutting regarding extract of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the 3rd Quarter ended 31<sup>st</sup> December' 2025 published in "Business Standard" (English) and "Mumbai Mitra" (Marathi) Newspapers and shall also be available on the website of the company at <https://yashmanagement.in/> in compliance with the Regulation 46 SEB of I (LODR) Regulations, 2015

Kindly take the same on your records and oblige.


Thanking You,

Yours Faithfully,

**For Yash Management & Satellite Limited**

**Aditi**  
**Pandey**  
Digitally signed  
by Aditi Pandey  
Date: 2026.01.24  
11:26:55 +05'30'

**Aditi Pandey**  
**Company Secretary & Compliance Officer**



**बँक ऑफ महाराष्ट्र**  
**Bank of Maharashtra**  
आचार्य नारायण गुरुजी  
विकास और न्याय के लिए

**Thane Zonal Office:-**B-37, Wagle Industrial Estate, Thane (W) – 400 604.  
**Head Office :** Lokmangal,1501, Shivajinagar Pune-5  
**TEL : 022 25829406, 25823040 e-mail :**dzmthane@mahabank.co.in

**POSSESSION NOTICE [Appendix IV [Under Rule 8(1)]]**

Whereas the undersigned being the Authorized Officer of **Bank of Maharashtra** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Sub Section (12) section 13 read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices dated as mentioned below calling upon the following Borrowers to repay the amounts mentioned in the demand notices within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower/s having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower/s and the Public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the dates mentioned below.

The Borrowers in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for the amounts mentioned herein below The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation arises.

Sr. No	Name & Branches of the Borrowers	Outstanding Amount in Rs.	Date of Demand Notice Date of Possession
1	<b>Branch : Panchpakhadi Branch-769 Borrower, Mr. Gulab Maruti Aher and Mrs. Karuna Gulab Aher</b>	<b>Rs.1538792.00 ( Fifteen LacsThirty Eight Thousand Seven Hundred and Ninety Two only)</b>	03.10.2025 21.01.2026
<b>Description of Property :</b> Flat No.102, A Wing, 1 st floor, Shree Sadguru Kripa Sankul No. 1 CHSL, Near Jarimari Mandir, Village-Tisgaon, Kalyan East, Dist-Thane-421306. <b>Bounded as follows: On or towards the North:</b> Bhagwan Gaikwad Chawl, <b>On or towards the East:</b> Jarimari Mandir, <b>On or towards the West:</b> Shivpuram Chawl, <b>On or towards the South:</b> Balaram Gaikwad Chawl			
2	<b>Branch : Wada Branch Borrower, Mr. Santosh Yadav &amp; Mrs Priyanka</b>	<b>Rs.11,65,041/- Plus interest @ 7.95 % p.a at monthly rest w.e.f. 06.11.2025</b>	06.11.2025, 21.01.2026
<b>Description of Property :</b> Flat No. 204, 2 nd Floor, D Wing, Type C, Abhishek Apartment Building No. 2,Parasnath Nagri, constructed on Plot No./S. No./CTS No./Gat No./MilkatNo.190,191,192,193,210 in Village Palghar, Taluka Palghar, Palghar City, District Thane, Maharashtra, 401404. CERSAI ID: 200076770539			

**Date : 21.01.2026**  
**Place : Thane**

**BANK OF MAHARASHTRA**  
**Chief Manager & Authorized Officer, Thane Zone**



**SOM DISTILLERIES AND BREWERIES LIMITED**  
(Formerly Known As Som Distilleries Breweries & Wineries Limited)  
**Registered Office:** I.A. Zee Plaza, Arjun Nagar, Safdarjung Enclave, Kamal Cinema Road, New Delhi - 110029 **Phone:** +91-11-26169909, 26169712 **Fax:** +91-11-26195897  
**Corporate Office:** SOM House, 23, Zone II, M.P. Nagar, Bhopal (M.P.)-462011  
**Phone:** +91-755-4278827, 4271271 **Fax:** +91-755-2557470 **Email:** compliance@somindia.com  
**Website:** www.somindia.com **CIN :** L74899DL1993PLC052787 (BSE : 507514, NSE : SDBL)

**NOTICE OF ISSUE LOSS OF SHARE CERTIFICATE(S)**

NOTICE is hereby given that the following share certificates issued by the company stated to have been lost or misplaced or stolen and the claimant thereof have applied to the company for issue of Duplicate share Certificates for dematerialization of Shares.

Folio No.	Name(s) of Shareholder/ Claimant	Shares of Rs. 10/- each	Share Cert. Nos.	Distinctive Nos.
0011847	RAJESH M. LIHALA	12300	39123-39245	6692271 – 6704570

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the aforesaid Share Certificates should lodge such claim(s) with the Company at its registered office in writing or by e-mail at [compliance@somindia.com](mailto:compliance@somindia.com) within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue Renewed Share Certificates of equivalent number of shares as present face value of shares is ₹ 2/-.

**Place: Bhopal**  
**Date: 23.01.2026**

**For Som Distilleries and Breweries Limited**  
**Om Prakash Singh**  
**Company Secretary**

**NOTICE**  
**BASF INDIA LIMITED**  
**Regd. Office :** Unit No. 10A, 10B & 10C (Part), 10th Floor, Godrej One, Pirojsha Nagar, Eastern Express Highway, Vikhroli East, Mumbai 400 079  
**(CIN: : L33112MH1943FLC003972)**


Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned securities of the Company has been lost/misplaced and the holders of the said securities have applied to the company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date; else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of Holder	Folio No.	Certificate No.	Kind of securities and face value	Distinctive No. from	Distinctive No. To	No. of Shares
SAVITHA R KAMATH & BHARATHI KAMATH	B9S0026310	144456 - 144459	Equity Shares of Rs. 10/- face value	11013942	11014003	62
		209727 - 209734	Equity Shares of Rs. 10/- face value	14870557	14870720	164
		296442 - 296450	Equity Shares of Rs. 10/- face value	22148739	22149001	263
		70000002	Equity Shares of Rs. 10/- face value	1251	1300	50
		70000412	Equity Shares of Rs. 10/- face value	1292768	1292817	50
		70000487	Equity Shares of Rs. 10/- face value	2226782	2226831	50
		70000653	Equity Shares of Rs. 10/- face value	2648043	2648092	50
		70001440	Equity Shares of Rs. 10/- face value	8894588	8894687	100

**Date:** 24-01-2026  
**Place:** Mumbai

**SAVITHA R KAMATH / BHARATHI KAMATH**  
**(Name of the shareholders)**



**InfoBeans Technologies Limited**  
**CIN : L72200MP2011PLC025622**  
**Registered Office :** Crystal IT Park, STP-I, 2nd Floor, Ring Road, Indore (M.P.)  
**Contact No. :** 0731-7162000, 2102  
**Website :** <https://infobeans.ai>, E-mail : [investor.relations@infobeans.com](mailto:investor.relations@infobeans.com)

**Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31 December, 2025**  
(₹ In Lakhs except per Share Data)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended
		31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
I	<b>Income</b>						
II	Revenue from operations	13,446	12,544	9,633	37,175	29,156	
III	Other income	350	421	331	2,010	1,068	
III	<b>Total income (I+II)</b>	<b>13,796</b>	<b>12,965</b>	<b>9,964</b>	<b>39,185</b>	<b>30,224</b>	
IV	<b>Expenses</b>						
	a) Employee benefits expense	8,601	7,525	6,831	23,208	20,384	
	b) Finance costs	32	35	65	105	199	
	c) Depreciation & amortisation expense	570	644	663	1,851	2,002	
	d) Other expenses	1,860	1,884	1,367	5,526	3,865	
IV	<b>Total expenses</b>	<b>11,063</b>	<b>10,088</b>	<b>8,926</b>	<b>30,690</b>	<b>26,450</b>	
V	<b>Profit before exceptional items and tax (III-IV)</b>	<b>2,733</b>	<b>2,877</b>	<b>1,038</b>	<b>8,495</b>	<b>3,774</b>	
VI	Exceptional items						
	Impairment of goodwill & intangible assets acquired on business combinations	-	-	-	-	2,338	
	Reversal of deferred consideration payable	-	-	-	-	(2,212)	
VI	<b>Total exceptional items (net)</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>126</b>	
VII	<b>Profit before tax (V-VI)</b>	<b>2,733</b>	<b>2,877</b>	<b>1,038</b>	<b>8,495</b>	<b>3,774</b>	
VIII	<b>Tax Expense</b>						
	Current tax	776	715	382	2,073	1,179	
	Short / (excess) provision in respect of earlier years	(1)	-	9	(1)	11	
	Deferred tax	29	(99)	(59)	(99)	(189)	
VIII	<b>Total Tax Expenses</b>	<b>804</b>	<b>616</b>	<b>332</b>	<b>1,973</b>	<b>1,027</b>	
IX	<b>Profit for the period (VII-VIII)</b>	<b>1,929</b>	<b>2,261</b>	<b>706</b>	<b>6,522</b>	<b>2,747</b>	
X	<b>Other Comprehensive income / (loss)</b>						
	Items that will not be reclassified to profit or loss in subsequent periods						
	- Remeasurement of the defined benefit obligations	(170)	4	(108)	(207)	(185)	
	- Income tax relating to above	49	(1)	32	60	54	
	Items that will be reclassified to profit or loss in subsequent periods						
	- Exchange differences in translating the financial statements of foreign operations	128	240	94	371	126	
XI	<b>Total other Comprehensive income / (loss), net of tax</b>	<b>7</b>	<b>243</b>	<b>18</b>	<b>224</b>	<b>(5)</b>	
XII	<b>Total Comprehensive income for the period / year, net of tax (IX + XI)</b>	<b>1,936</b>	<b>2,504</b>	<b>724</b>	<b>6,746</b>	<b>2,742</b>	
XIII	<b>Profit for the period/year attributable to</b>	<b>1,929</b>	<b>2,261</b>	<b>706</b>	<b>6,522</b>	<b>2,747</b>	
	- Owners of the parent	-	-	-	-	-	
	- Non-controlling Interest	-	-	-	-	-	
XIV	<b>Total other Comprehensive income / (loss) attributable to</b>	<b>7</b>	<b>243</b>	<b>18</b>	<b>224</b>	<b>(5)</b>	
	- Owners of the parent	-	-	-	-	-	
	- Non-controlling Interest	-	-	-	-	-	
XV	<b>Total Comprehensive income for the period / year attributable to</b>	<b>1,936</b>	<b>2,504</b>	<b>724</b>	<b>6,746</b>	<b>2,742</b>	
	- Owners of the parent	-	-	-	-	-	
	- Non-controlling Interest	-	-	-	-	-	
XVI	<b>Paid-up equity share capital</b> (Face value of the Share is ₹ 10 per share)	<b>2,423.99</b>	<b>2,423.99</b>	<b>2,436.88</b>	<b>2,423.99</b>	<b>2,436.88</b>	
XVII	Reserves excluding revaluation reserves as per the balance sheet					30,786	
XVII	Earnings per share (of ₹ 10/- each)*						
	(1) Basic (₹)	7.96	9.28	2.90	26.86	11.28	
	(2) Diluted (₹)	7.95	9.27	2.88	26.82	11.22	

**Notes to Unaudited Consolidated Results:**

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 22 January 2026 and were subjected to limited review by the Statutory Auditors.
- "Madhya Pradesh State Electronics Development Corporation Limited (MPSEDC)" issued RFP dated 13 December 2024 for construction of Green IT Park Building in Indore, Madhya Pradesh on design, build, finance, operate and transfer (DBFOT) basis under Public Private Partnership (PPP) (the "Project").Infobeans Technologies Limited ("Infobeans") and Capital Constructions Private Limited ("CCPL") had submitted a joint bid as a consortium and won the bid for the Project and was awarded the Project. During the quarter ended 30 September 2025, the Holding Company has incorporated a subsidiary, Ecoplex Infra Private Limited ("EIPL") for the proposed construction of IT park in Indore, Madhya Pradesh. Infobeans holds 76% equity shares in EIPL and 24% equity shares are held by CCPL as per the requirement of the RFP. Infobeans will infuse funds of upto Rs. 5,000 lakhs in EIPL by way of Optionally Convertible Debentures and remaining project cost will be funded by EIPL from borrowings from banks or financial institutions which will be secured by corporate guarantee by Infobeans. Under the Shareholders' Agreement executed among EIPL, Infobeans and CCPL dated 15 October 2025 ("Shareholders' Agreement"), Infobeans has the right to appoint all the directors of EIPL and has a call option exercisable anytime to buy back equity shares held by CCPL at fair market value under the provisions of Income Tax Act or at such price at the discretion of Infobeans. Further there are restrictions under the Shareholders' Agreement on the voting rights and transferability of shares by CCPL. Considering the terms of Shareholders' Agreement and rights available to Infobeans, the Group has recognised financial liability instead of Non-controlling interest in the consolidated financial results. During the quarter ended 31 December 2025, EIPL has entered into a land lease agreement for 50 years with MPSEDC for the Project."
- The Board of Directors of the Holding Company at its meeting dated 02 May 2025 approved the draft scheme of amalgamation ("Scheme") of Infobeans Cloudtech Limited (a wholly owned subsidiary of the Holding Company) with the Holding Company under sections 230 to 232 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") subject to the requisite approvals under the Act and the sanction of the scheme by National Company Law Tribunal ("NCLT"). The appointed date of the said scheme is 01 April 2025 or such other date as may be approved by the NCLT or any other competent authority. During the period ended 31 December 2025, the Holding Company has filed the Scheme with NCLT.
- The Board of Directors at its meeting held on 15 May 2025 approved a proposal to buyback fully paid up 215,520 equity shares of the Holding Company having a face value of Rs. 10 each at a price of Rs. 464 per share, for an aggregate amount not exceeding ₹ 1,000 lakhs through tender offer process in accordance with Companies Act, 2013 and rules made thereunder, and the Securities and Exchange Board of India (Buy-back of Securities) Regulations, 2018 as amended. The buy-back issue opened on 02 June 2025 and closed on 06 June 2025 (both days inclusive). In accordance with relevant statutory provisions, the Holding Company has created a capital redemption reserve of Rs. 22 lakhs, equal to the nominal value of shares bought back, as an appropriation from retained earnings.
- During the period ended 31 December 2025, 86,550 equity shares of ₹ 10/- each fully paid, were allotted upon exercise of the vested stock options pursuant to the Holding Company's Employee Stock Option Scheme, 2016 resulting in an increase in the paid-up share capital by Rs. 9 lakhs and securities premium by Rs. 277 lakhs.
- The Group operates in one segment i.e. Information Technology services. Accordingly, no separate segment disclosures as required under "Ind AS-108: Operating Segments" have been presented.
- "The Government of India has consolidated 29 existing labour legislations into a unified framework comprising four Labour Codes viz Code on Wages, 2019, Industrial Relations Code, 2020, Code on Social Security, 2020, and Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 (collectively referred to as 'the New Labour Codes'). The New Labour Codes have been made effective from 21 November 2025. The Ministry of Labour & Employment published draft Central Rules and FAQs to enable assessment of the financial impact due to changes in regulations.Basis the Group's assessment, there is no material impact on the consolidated financial results for the quarter/period ended 31 December 2025. The Group continues to monitor the finalisation of Central/State rules and notifications from the Government on other aspects of the New Labour Codes and would provide appropriate accounting effect on the basis of such developments as needed."
- The Board of Directors of the Holding Company at its meeting held on 22 January 2026, approved issuance of bonus shares, in the proportion of 3:1, i.e. 3 (Three) bonus equity shares of ₹ 10 each for every 1 (One) fully paid-up equity share held as on the record date, subject to statutory and regulatory approvals as applicable as well as approval of members of the Holding Company to be obtained by way of postal ballot.
- The above consolidated results are available on the Holding Company's website - <https://www.infobeans.com/investors> and on the stock exchange at <https://www.nseindia.com> and <https://www.bseindia.com>

**Place: Indore**  
**Date: 22 January, 2026**

**For and on Behalf of Board of Directors of InfoBeans Technologies Limited**  
**Avinash Sethi**  
**Director & Chief Financial Officer**  
**DIN : 01548292**

**YASH MANAGEMENT & SATELLITE LTD.**  
**Regd Office:** 303, Morya Landmark I, Opp Infiniti Mall, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 **CIN: L65920MH1993PLC073309**  
**Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31<sup>st</sup> December, 2025**  
(Rs. In Lakhs)


Sr. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED							
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended		
		31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025	31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025
		(Unaudited)		(Unaudited)	(Audited)		(Unaudited)		(Unaudited)		(Unaudited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	773.93	361.82	579.38	1609.42	2647.05	3074.78	786.74	376.96	789.05	1652.81	2092.51	3120.81
2.	Net Profit/(Loss) before Exceptional items and Tax	20.26	(104.57)	(13.57)	(69.63)	(140.28)	(216.21)	26.46	(75.68)	(240.08)	(24.15)	(105.73)	(184.56)
3.	Net Profit/(Loss) before tax after Exceptional items	20.26	(104.57)	(13.57)	(69.63)	(140.28)	(216.21)	26.46	(75.68)	(240.08)	(24.15)	(105.73)	(184.56)
4.	Net Profit/(Loss) after tax	20.26	(102.72)	(13.57)	(69.63)	(140.28)	(216.21)	26.46	(73.83)	(200.54)	(24.15)	(105.73)	(184.56)
5.	Total Comprehensive Income for the period net of tax	1.14	(92.65)	(19.09)	(38.87)	(99.15)	(177.90)	7.34	(63.76)	(175.42)	6.61	(59.07)	(146.24)
6.	Equity Share Capital (Face value Rs. 10/- per share)	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700
7.	Reserve excluding Revaluation Reserve	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share												
	1. Basic & Diluted:	0.01	(0.55)	(0.11)	(0.23)	(0.58)	(1.05)	0.03	(0.44)	(1.06)	(0.07)	(0.40)	(0.93)

**Notes:**


- The above Standalone and Consolidated Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 23rd January, 2026 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended).
- In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015, a Limited Review Report of the Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2025 has been carried out by the Statutory Auditors.
- The above is the extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of Quarterly Financial Results are available at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.yashmanagement.in](http://www.yashmanagement.in)

**Place: Mumbai**  
**Date: 23<sup>rd</sup> January, 2026**

**For Yash Management and Satellite Ltd**  
**Sd/-**  
**Yash Gupta**  
**Managing Director**  
**DIN: 07638743**



**Gandhar Oil Refinery (India) Limited**  
EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2025



**30+ Years of Excellence**

**Exports to 100+ Countries**

Serving Top Markets Including Europe, America & Asia-Pacific

**Serving to Pharma, Cosmetics, Steel, Cement, Tyre Industries and more.....**

**Q3FY26 Consolidated Financial Highlights**

**16% YoY**  
**Revenue From Operations**

**42% YoY**  
**EBITDA**

**68% YoY**  
**Net Profit**

**91 bps YoY**  
**Net Profit Margin**

Particulars (Rs. in crores except EPS)	CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2025					
	QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED		YEAR ENDED
	31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
<b>Total Income from operations</b>	1,167.06	1,059.91	1,005.29	3,129.93	2,935.20	3,896.93
<b>Net Profit / (Loss) for the period ( Before Tax, Exceptional and /or Extra ordinary items</b>	45.14	51.14	26.88	128.07	97.47	114.25
<b>Net Profit / (Loss) for the period ( before Tax, after Exceptional and /or Extra ordinary items</b>	45.14	51.14	26.88	128.07	97.47	114.25
<b>Net Profit / (Loss) for the period ( after Tax, after Exceptional and /or Extra ordinary items</b>	34.33	39.77	20.42	100.21	71.22	83.52
<b>Comprehensive income for the period( Comprising profit &amp; loss) for the period( after tax) and other comprehensive income (after tax)</b>	32.65	34.56	16.63	92.74	66.33	79.31
<b>Equity Share Capital (Face value of Rs.2 each)</b>	19.58	19.58	19.58	19.58	19.58	19.58
<b>Other Equity</b>	-	-	-	1,301.96	-	1,216.53
<b>Earning per Shares (of Rs 2/-each(for continuing and discontinued operations)- (basic &amp; Diluted)</b>	3.31	3.68	1.98	9.68	6.98	8.18

Particulars (Rs. in crores except EPS)	STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2025					
	QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED		YEAR ENDED
	31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations	922.60	807.27	856.97	2,475.31	2,408.51	3,160.26
Net Profit / (Loss) for the period ( Before Tax, Exceptional and /or Extra ordinary items	46.03	43.53	23.91	121.40	90.85	105.46
Net Profit / (Loss) for the period ( before Tax, after Exceptional and /or Extra ordinary items	46.03	43.53	23.91	121.40	90.85	105.46
Net Profit / (Loss) for the period ( after Tax, after Exceptional and /or Extra ordinary items	35.80	32.22	17.51	94.27	64.75	75.30
Comprehensive income for the period( Comprising profit & loss) for the period( after tax) and other comprehensive income (after tax)	35.83	32.40	17.58	94.32	64.63	75.17
Equity Share Capital (Face value of Rs.2 each)	19.58	19.58	19.58	19.58	19.58	19.58
Other Equity	-	-	-	1,242.66	-	1,153.94
Earning per Shares (of Rs 2/-each(for continuing and discontinued operations)- (basic & Diluted)	3.66	3.29	1.79	9.63	6.62	7.69



**नांदेड मनपात महिलाराज येणार  
महापौर पदी कोणाची वर्णी लागणार ?**

**नांदेड :** राज्यातील १९ महानगरपालिकांसाठी पदव्या अरक्षणा झालेल्या महापौरांच्या गटव्या अरक्षणा सोडतात नांदेड महापालिकेत महिला नगरसेवक महापौरपदी विराजमान होणार आहे. गटव्या दिनांक २२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मंत्रालयातील सहाय्या मजल्यावर असलेल्या पत्रकार परिषदेच्या सभागृहात नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत राज्यातील १९ महानगरपालिकांच्या महापौरांसाठी अरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या महापरिपदच्या आरक्षणसाठी २०११ च्या जगणनेचा आधार ठेवण्या आला आहे. सुरुवातीला अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षणही सोडत काढण्यात आली. यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवण्यात आल्याची माहिती नगर विकास विभागातील सूत्रांनी

हिलो. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ही सोडत काढण्यात आली आहे. नॉर्देड वायाळ महानगरपालिकेच्या कामकाजात 'महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम' लागू होतो. या कायद्यातील कलम १९ नुसार महापौर निवडीचे नियम ठरवले जातात. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, सर्वसाधारण महिला पदावर आक्षेप प्रवर्तनातील महिलांना निवडणूक लढवण्यापासून रोखणे हे भारतीया संविधानाच्या अनुच्छेद १४ (समानतेचा अधिकार) चे उल्लंघन ठरेल.

नांदेड महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी 'सर्वसाधारण महिला' यासाठीचे आरक्षण सोडतील निघाल्याने ओबीसी, एससी व एसटी प्रवर्गातील महिला अर्ज करू शकतात. आणि त्यांचा अर्ज केवळ " त्या राखीव प्रवर्गातून निवडून आल्या आहेत " या कारणावरून अर्थी ठरवता येत नाही. नांदेड महापालिकेत सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या महिला नगरसेविकांची

नावे खालील क्रमांकात क्रमवार  
 प्रश्नां १ (क) ज्योती कायकर  
 प्रश्नां २ (क) सोनीया सले  
 प्रश्नां ३ (क) ज्योती सले  
 प्रश्नां ४ (क) काविता मडम  
 प्रश्नां ५ (क) सल्लूखा सोनी  
 प्रश्नां ६ (क) सुरेशना सोनी  
 प्रश्नां ७ (क) राजीव गांधी  
 प्रश्नां ८ (क) मंगलाबाई टाकूर  
 प्रश्नां ९ (क) मंगलाबाई टाकूर  
 कुजीसले  
 प्रश्नां १० (क) अनुभावा पटेल  
 प्रश्नां ११ (क) सुभाष बसवदे  
 दयानाथ, मंडेड नाथनाथ  
 भागपालिखे जय भागपालिखे  
 माजी भावराज, ज्योती पटेल  
 पावडे, माजी भावराज, ज्योती  
 किरण ख्यामी, ज्योती किरण  
 कायकर, भावराज पटेल  
 सुलेखना, कविता भावराज गडम,  
 देवुनामा नाथनाथ, सुरेशना महेश  
 खोमणे बांची नाथ सयाजी राजीव  
 नाथनाथ, असे असले राजीव नाथनाथ  
 कोमणत कारये बाजी अंगोराजी माजी  
 सुलेखना खानादात अंगोराजी  
 नाथनाथ हेच कायकर आहेत, हे  
 चिन्ह हेच कायकर आहेत, हे

**मगरोळी** : येथील संस्कृती संवर्धन मंडळच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे मंगळवार (ता. २७) व बुधवार (ता. २८) दरम्यान होत असलेल्या 'कृषिविदे २०२६ - कृषी तंत्रज्ञान मोहातसव व कृषी मेळव्या' आयोजित करण्यात आला आहे. या मोहातसव विविध चर्चासत्रे, मान्यवरांचे मार्गदर्शन, यशोगाथा, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सन्मान, प्रशस्तिपत्रदान, तसेच शैक्षणिकयक माहिती व विक्रसासाठी विविध नामांकित कंपन्यांचे स्टॉलस उपलब्ध असणार आहेत. मोहातसवचे उद्घाटन मंगळवार (ता. २७) रोजी सकाळी १० वाजता वसंतदवार नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसूत्र डॉ. इंद्रमणी

मित्रा यांच्या हस्ते होणार अर्जुन जिल्हाधिकारी मा. राहुल कटिले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृति संवर्धन मंडळचे चैतन्य प्रमोद उद्गतामच असतील.

उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी प्रगतीशील शेतकरी एकनाथ साळवे हे एकात्मिक शेती विषयावर, तर मा. बालाजी लोहकरे हे भाजीपाला उत्पादन याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, बुधवार (ता. २८) रोजी सकाळी १० वाजता महिला मेळच्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला

मेळवल्याचे उद्दाष्टन बारामती येथील अक्कीलचल्लर डेक्कलपमेंट ट्रस्टच्या विषयक सुनंदाबाई पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महिला कावेली व संस्कृती संवर्धन मंडळाचे संचालक उप्रदे देगलूरकर उपस्थित राहणार आहेत.

महिला मेळव्यात बारामती येथील उद्योजिका सुनिता वोहरा व भगवती उद्योजिका (ग्रामव्यवस्था) पद्मवती सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवात एकात्मिक आर्थी पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्ता शेताती शेळपालन, भाजीपाला व हंगामी पीकांची प्रात्यक्षिक, स्वयंचलित व वातावरण-अनुकूल कृषी तंत्रज्ञान,

शेतीतील रेबोटिक्स व ड्रोन्चा वापर, काढणीपश्चात अव्यवस्थित तंत्रज्ञान, पशु व कृषी अन्नजवारांचे प्रदर्शन, तसेच महिला मेळावा आणि विद्यार्थ्यांसाठी नावित्युत्पन्नी कृषी प्रकल्प तय्यार आणवित करण्यात आल्या आहेत.

बदलत्या हवामान परिस्थिती व वाढत्या उत्पादन खर्चाच्या साधनेभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाची पाहण्यावेने शेतीत उत्पन्नवाढ साध्यबासाठी शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी दावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवंगवा यानी केले आहे.

ऐतिहासिक हिंदू धर्म चार्ट कार्यक्रमची मोठ्या प्रमाणात तयारी ना. शहा, ना. फडणवीस, ना.सैनी सह अनेक नेते उपस्थित राहणार

**नांदेड :** श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समग्राम वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमांला उपस्थित राहण्यासाठी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मुख्यमंत्री नारायणसिंह सैनी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आदी

मान्यवर नोंदधे दैन्यावर येणार आहेत. त्यासाठी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी शुक्रवार दिनांक २४ जानेवारी आणि शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी सहा ते रात्री १० पर्यंत शहरातील वाहतुकीच्या नियमन संबंधाने अधिसूचना जारी केली आहे. वाहतूक मार्गात बदल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सकाळी सहा ते रात्री १० पर्यंत वाहतूक थांबवण्यात येईल.

रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील काही वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० शहीद जी समागम वर्षानिमित्त शनिवार आणि रविवारी कवटा भागातील मोदी मैदानावर भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रम स्थळी दोन्ही दिवस श्री गुरुग्रंथ साहेब विराजमान राहणार आहेत.

या अनुषंगाने शेजारी दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी तब्बल

सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा  
ते मोदी मैदान परत भव्य मिरवणूक  
काढण्यात येणार असून त्यावर  
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात  
येणार आहे. तसेच संपूर्ण मिरवणूक  
मार्ग फुलांनी सजवण्यात येणार आहे.  
ही भव्य मिरवणूक भाविकांसाठी  
श्रद्धा, भक्ती व अध्यात्मिकतेचा  
अविस्मरणीय अनुभव ठरणार असून  
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार  
होण्यासाठी भाविकांनी मोठ्या  
संख्येने उपस्थित राहावे, आवाहन  
करण्यात आले आहे

# राणी जयवंता गुपतर्षे हळदीकुंकू संपन्न

**नांदेड :** मकर संक्रांतीनिमित्त नांदेड येथील राजी जयवंत पुष्प तोफें सोदत तेथल्या सृष्टी क्षत्रिय राजपुत्र सम्राजनांती भव्य अशा हल्ली कुंकू कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्याक्रमांत सुमारे ३५० राजपुत्र महिलांनी उत्सुकतेने सहभाग नांदवत विविध स्पर्धामधून कार्याक्रमात रंगत आणली. यावेळी उपस्थित महिलांनी एकाच वेळी बालविहारा निर्मूलनाची प्रत्यक्ष वेळ सुरुवात जमोवनाचं सुरुवात झाली. सुषमा डाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्याक्रमाची सुरुवात छत्रपती फौजनाथ प्रतापसिंह यांच्या प्रतिपत्ते पुनन करून करण्यात आली. फौजनाथ आलेल्या प्रत्येक भगिनींचे पुष्प देऊन मन-पुर्वक स्वागत करण्यात आले. आलेल्या मनोरंजनात डाकूर यांनी मकर

सांस्कृतिक रणाचा संस्कृतिक व सामाजिक महत्व विषयक केले. महानिधी वेळेवेळी खुशरोपण करावे, पाण्याची बचत करावी, मोठापाण्याची पूर्ति दृष्टीने नारी यांना काठजीवा, मुर्तीवर चालणे संस्कार करा, त्यांना सक्षम करा. संस्कृती ज्या रणांचा मान ठेवा असे सांगून त्यांनी उभारिलेले सर्गणीन सांस्कृतिकाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाभिहित उपस्थित कार्यकर्त्यांनी खास भोजनीया व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित सर्व महिलांना या प्रसंगात सुंदर व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. या सर्गी कार्यक्रमाचे सुरवातचालना जयंती उत्सव व नव जाऊन यानी केले, तर आविर बघोता परिहार यानी मारले. विविध व्यंगोदात्ताल महानिद्यांनी घेतल्या आल्ल्या संगीत

सूर्यीं सूर्येभ्यः सुनिता चीनान्, प्रथिभा  
चंदेलो, मौर्यो चीनान्, ममते वायस,  
यथा ठङ्कू वं तारा कायस्ये यथी  
बाजी मूर्तिलो, गवत्सं सुप्ये आशा  
ठङ्कू, पृथिवी, रावत्सं, रथं वायस,  
संतोषी चीनान्, पुनम वायस, वरुद्धा  
ठङ्कू या दिव्यीं शाल्या, ' न नमिन्त  
ङ्कू ' मध्ये अनिता ठङ्कू, पुनम  
चीनान्, पुजा ठङ्कू, सुनिता प्रदीया,  
निर्मला चीनान्, लता भद्राङ्कू, वेश्या  
तेरान्, निता चीनान्, गौरी चंदेल वं  
मौरी चीनान् त्वयिं आपत्ते कस्य  
दाखल्ले, वेशभूषा सूर्येभ्यः माया  
चीनान्, अनिता चंदेल, चीनो चीनान्,  
अंबिका तेरान्, मौरा चीनान् व पुष्पा  
चंदेलीं यथी सहभागं समालज्ज  
उत्साह, संस्कृती आशीं सवज्ज  
प्रबोधन यांचो सुंदर संगम सधत हा  
हस्त्युक्त कोट्यंभयं सयं महिचिंया  
सूर्येभ्यः राहणां उरला.

## केसराळी जि.प. शाळेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम

**बिलोली :** येथून जवळच असलेल्या केराळी जिल्हा परंपरेत केंद्रीय प्राथमिक शाळेत दि. २० जानेवारी रोजी संस्क्रातनिमित्त महिलापालक व शिक्षक यांच्या एकमेकांमिा स्नेह वृंदिना होण्यासाठी तिळयुळ व भेटवस्तू देत हळदी कुंकूचाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली केराळी गावच्या महिला सरपंच माधुरी मंथरणे यांच्या उपस्थितीत हळदीकुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास पर्यवे

सलीम शेख या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होण्या येथील सहस्रशिक्षका उज्वला कांते, लक्ष्मीबाई कोंकणे, ज्योती संगनोड यांनी कार्यक्रमस उपस्थित असलेल्या सल पालकमध्ये लिळळू देत प्रदीप कुकवाचा कार्यक्रम साजरा केला यावेळी केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक सलीम शेख सहस्रशिक्षक भारत मदन, एस. सारंगोळकर, मातीती कानगुले विद्यार्थी, विद्यार्थीनी मोदूया प्रमाणगत उपस्थित होते. अशा स्तुत्य उपक्रमूळे विद्यार्थी,पालक व शिक्षक चांच्यता सिध्दाईचे वातावरण निर्माण होते.

नांदेड मनपात शिवसेनेचा  
भाजपाच्या आविंबा

**नांदेड :** नांदेड वाघाळ शहर महानगरपालिकाच्या निवडणुकीत भाजपने ४५ जागा जिंकत महानगरपालिकेत असून शिवसेनेने शिव गणतंत्र चार जागा जिंकले आहेत. आधी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेने आज भाजपला पाठिंब्या देण्यात असून तसे पुर भाजपकडे देण्यात आल्याची माहिती शिवसेने आमदार खालाजी कल्याणकर यांनी दिली. शिवसेनेने नांदेड उतरी मधून स्वयंलब्ध ४० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी अद्याप ३ जागा जिंकल्यात कल्याणकर यांनी यावर आमदार हेतूने पाटील यां आमदार

आनंदराव बोरकर यांनी राष्ट्रवादी अजिंत पवार पक्षा सोबत युती केली होती. तेव्हा त्यांचा एक पक्षच जागोजाग समाधान मानावे लागाले. उत्तर व दक्षिण असे दोन्हीकडील मित्रून शिवसेनेने एकूण चार जागा जिंकल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांच्या निवडणुकीत आधीच तसेच बहुमत मिळवून घेतले होते. आता शिवसेनेने पाटंडा दिल्यामुळे युतीचे संख्यबळ ४९ झाले आहे. नोंदेद महापालिकांचे महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी खुंबवी आरक्षित झाले आहे. महापौर पदाचे आरक्षण इतकेच शिवसेनेने भाजपाला दिल्यामुळे देऊन सत्तेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

## ‘भारतीय स्त्रियांचे परिवर्तनवादी

## चळवळीतील योगदान व सद्यस्थिती'

**या विषयावर डॉ. कविता सोनकांबळे**

**नॉर्देड :** गुरू रविदास सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती या वेळापत्रा आहे. यांच्याकडे वेव्हार सुरू झाल्याशिवाय प्रथम उपस्थित राहण्याचा १० मीलॅनाचा (२ चौदा ते पंधरा, ३ पैटणी साह्य व ५ रविदास पैटणा) असे प्रत्येकी एकप्रकरणे सर्वप्रथम येणाला प्लूज्ज १० मीलॅनाचे भेट देण्यात येणार असून उर्वरित सारे मीलॅना आडकंकर भेटवट्ट देऊन समान्यित करण्यता येणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई जास्त संख्येचे कार्यवाही करण्यता येणार आहे. या कार्यवाहीत मंगलाताई जास्त संख्येचे कार्यवाही करण्यता येणार आहे. या कार्यवाहीत मंगलाताई जास्त संख्येचे कार्यवाही करण्यता येणार आहे.

अस्थित राहावे, असे आवाहन  
च्या स्वागताध्यक्षा डॉ. उषा  
कांबळे, गंगाधणी गिरगावकर,  
वाघमाते, मनीषा कांबळे,  
कांबळे, सीमा खंदारे, रत्नामाला  
गीता सोनवळे, पुष्पलता डोंगरे,  
वावडे, संगीता टोम्रे, सुरेखा  
वैद्या उकंदे, कुसुम गायकवाड,  
धंदे, शोभा सोनवळे, सुरेखा  
गंगाबाई दुधंबे व गुरू रविदास  
हिला मंडळ नांदेडच्या वतीने  
आले आहे.

## शेवग्यापार

**किनवट :** शेवग्यापासून तयार करण्यात येणाऱ्या आरोग्यदायी पावडर व बिरिकट निर्मिती उद्योगाचे औपचारिक अनावरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. मनरेगा अंतर्गत किनवट तालुक्यातील अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासा कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी

**न पावडर,**

यावेळी शेवगा उत्पादक शेतकरी अभिजीत जमादार यांच्या शेताला भेट देऊन किनवट तालुक्यात शेवगा उत्पादनाचे चांगले काम सुरू असल्याची माहिती घेतली. या भागात शेवग्यावर आधारित उद्योग उभारल्यास रोजगार निर्मिती होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. सहाय्यक जिल्हाधिकारी जैनीतचंद्र

## बेसिकट नि

उपक्रमांतगत २४.५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून कृषी विभागांतगत स्थापित ' धनत्री आदिवासी शेतकरी उत्पादक गट ' या गटात प्रक्रिया युनित भारणीस मान्यता दिली. सगळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेवगा पाणापासून पौष्टिक पावडर तयार करून मूल्यवर्धन करणयात येणार असून त्यामुळे शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना रोजगारासह त्यांच्या उत्पादनाला

**भरती**

पातळीवरच प्रक्रिया व विक्रीची सुविधा उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचे लघुउद्योग ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटी देणारे असून पोषण मूल्याने समृद्ध असलेल्या शेवण्याच्या उत्पादनातून आरोग्य व रोजगार या दोन्ही क्षेत्रांना लाभ होईल. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवावेत, आवाहनही यावेळी



Dr. Sakshi Kumar Jaiswal

**Kashi Ragma**  
2004  
**Soodhodaya Award**  
2005

**Shree Siddhacharya Award**  
2011  
**UP Gaurav Award**  
2013

© Dr. Sakshi Kumar Jaiswal & Family  
2002, All Rights Reserved

**Dr. Sakshi Kumar Jaiswal**

**EXPERT: Astrology, Palmistry, Numerology, Face Reading, Foot Reading, Hand & Fingertail, Hair, Akshra, Psychometry, Akshra Match Making, Online Astrology, Celebrity Astrologer**

*Genes Karm and Karmkard Therapy*


# Shiv Rudraksh

## Anusandhan Kendra Pvt. Ltd.


# Shiv Jyotish Hospital

  
Diamond


  
Karnak

  
Yellow Sapphire

  
Blue Sapphire


  
Gru

  
Gru Gru

  
Soodhacharya Rudraksh


  
14 Mukhi Rudraksh

  
1 Mukhi Rudraksh

  
3 Mukhi Rudraksh

  
Gruvach Rudraksh

  
12 Mukhi Rudraksh

  
7 Mukhi Rudraksh

### SHIV JYOTISH HOSPITAL

All kinds of lucky stones like Munga, Moti, Pukhray, Neelam, Gomak, Ek-Mukhi to Ekso-Mukhi Rudraksh Matk, Shanks, Golden Omneem, Fengshui, Vastu & Poja Items etc.

Others are available for Kundli matching & Prediction with & without Kundli, Vastu Dosh, Palmistry, Numerology, Fengshui, Jyoti, Face Reading, Match Making, Career, Counseling based on Astrology, Medical, Karm-Kand, Amnithan & all types of Poja.

**Facility for making Rings for Mass & Activation of Gemstones**

W. [www.ringsmakingshop.in](http://www.ringsmakingshop.in) E. [info@ringsmakingshop.in](mailto:info@ringsmakingshop.in) Corporate No. 0839999044

NUMERICAL

SHOP NO. 8, SUNRISE, BETWEEN M. DONALD & DCH BANK, LOKHANWADA, ANDHERI (WEST) P.J. 2634510.

"SRAK" GIFT CALLING LOKHANWADA 9134652370/9321183543

VARANASI BRANCH

H.O. : 2, SHASTRI NAGAR CORNER, SIKRA-221010 (U.P.) INDIA

TELE FAX: 0542-2226532/0493506262/ 9415227406

**Rs. 51,000/- Awarded if Anybody Found on Evree Pake.**

YASH MANAGEMENT & SATELLITE LTD.													
Regd Office: 303, Morya Landmark I, Opp Infiniti Mall, Off New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 CIN: L85920MH1993PL0073309													
Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2025. (Rs. in Lakhs)													
Sl. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	
		31.12.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024			30.09.2025	30.09.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	773.93	361.82	579.38	1609.42	2647.05	3074.78	786.74	376.96	789.05	1652.81	2092.51	3120.81
2.	Net Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	20.26	(104.57)	(13.57)	(69.63)	(140.28)	(216.21)	26.46	(75.68)	(240.08)	(24.15)	(105.73)	(184.56)
3.	Net Profit/(Loss) before tax after Exceptional Items	20.26	(104.57)	(13.57)	(69.63)	(140.28)	(216.21)	26.46	(75.68)	(240.08)	(24.15)	(105.73)	(184.56)
4.	Net Profit/(Loss) after tax	20.26	(102.62)	(13.57)	(69.63)	(140.28)	(216.21)	26.46	(73.83)	(235.42)	(24.15)	(105.73)	(184.56)
5.	Total Comprehensive Income for the period net of tax	1.14	(92.65)	(15.09)	(38.87)	(199.15)	(177.10)	7.34	(63.76)	(170.54)	6.81	(59.07)	(146.24)
6.	Equity Share Capital (Face value Rs. 10/- per share)	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700
7.	Reserve excluding Revaluation Reserve	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
9.	Basic/ Diluted	0.01	(0.55)	(0.11)	(0.23)	(0.58)	(1.05)	0.03	(0.44)	(1.06)	(0.07)	(0.40)	(0.93)

**Notes:**  
1. The above Standalone and Consolidated Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 23rd January 2026 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended).  
2. In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015, a Detailed Review Report of the Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December 2025 has been carried out by the Statutory Auditors.  
3. The above is the extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of Quarterly Financial Results are available at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.yashmanagement.in](http://www.yashmanagement.in)

By order of the Board  
For Yash Management & Satellite Ltd  
Sd/-  
Tush Gogta  
Managing Director  
DIN: 97638743

**₹००१ % रिझल्ट**

कॉम/बोर्डिंग/अप का...  
दरु... अंगनी पदार्थ...  
यम म का...

**डॉ.पालवे नशामुक्ती केंद्र**  
संपर्क : ९५५२६१९७५२

**डॉ.प्रदिपकुमार पालवे**